CIN No.: L29119MH2010PLC201521



Date: 06th September, 2024

To, Department of Corporate Services **BSE Limited** Pheroze Jeejeebhoy Tower, Dalal Street, Mumbai-400001

Ref.: Scrip Code: BSE 542682

Dear Sir/Madam,

<u>Sub: Regulation 47 and Regulation 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ('Listing Regulations')-</u> <u>Intimation of Newspaper Advertisement of Notice of 14th Annual General Meeting, Book Closure and E-Voting</u>

We wish to inform you that pursuant to Regulation 47 and 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we enclose herewith copies of notice published in Business Standard (English edition) and Pratahkal (Marathi edition) on Friday 06th September, 2024 regarding 14th Annual General Meeting, Book Closure and E-voting of the Harish Textile Engineers Limited.

You are requested to kindly take the same on record.

Thanking You,

For Harish Textile Engineers Limited

Priya Gupta Company Secretary & Compliance Officer



Place: Mumbai

Encl.: Copy as above

moderate,

Muted demand stalls ancillary firms'engine

Swings in input costs **MIXED BAG** key monitorable for these firms: Analysts

SIRALI GUPTA New Delhi, 5 September

ith wholesale passenge vehicle (PV) sales declin ing for a second consecu tive month in August, analysts fore cast a challenging near-tern outlook for automotive (auto) ancil lary companies.

Saji John, senior research ana lyst at Geojit Financial Services believes that weak domesti demand in some segments, coupled with supply-chain issues, may cause auto ancillary stocks to remain sideways in the immediate term. "The near-term market sentiment is cautious for the sector due to high valuations. Companies with a high PV and commercial vehicle mix face near-term challenges," he said.

On the bourses, major auto ancillary stocks have shown mixed performance so far in 2024-25 (FY25). As of September 3, shares of ASK Automotive, Bosch, Craftsman Automation, Gabriel India, JBM Auto, Minda Corporation, Uno Minda, Sona BLW Precision Forgings, and Varroc Engineering have gained between 0.69 per cent and 71.17 per cent during the period, according to ACE Equity data. In contrast, Jamna Auto Industries has shed 4.46 per cent during the same period. By comparison, the National Stock Exchange Nifty 50 and Nifty Auto indices have gained 13.23 per cent and 21.55 per cent, respectively.

Rising costs, muted demand

Domestic sales of PVs dropped 2-3 per cent year-on-year (Y-o-Y) to about 355,000 units in August, following a 2.5 per cent Y-o-Y decline in July. Independent market analyst Ambareesh Baliga cautioned that if auto sales do not pick up during the festival season, a drastic cut in production plans by original equipment manufacturers could consid-

Company Name	Closing as on 28 Mar′24 (₹)	Closing as on 03 Sep ′24 (₹)	% change	
UNO Minda Ltd	684.75	1,172.1	71.17	
TVS Holdings Ltd	8,164.85	13,908.7	70.35	
Samvardhana Motherson	117.1	192.75	64.60	
Gabriel India Ltd	333.85	538.3	61.24	
ASK Automotive Ltd	284.6	448.75	57.68	
Bosch Ltd	30,031.3	32,399.25	7.88	
Rico Auto Industries Ltd	145.1	119.15		-17.88
Jay Bharat Maruti Ltd	118.2	103.82		-12.17
Jamna Auto Industries Ltd	132.25	126.35		-4.46
JTEKT India Ltd	175.15	168.68		-3.69
NIFTY 50	25,279.85	22,326.9	13.23	
NIFTY AUTO	26,034.65	21,419.1	21.55	
Source: ACE Equity data				

erably affect ancillary companies. Samvardhana Motherson stood at However, he does not see signs ancillary firms are following advanced production schedules and seem to be on track.

On the cost front, the price of natural rubber, a key component for tyres, is around ₹247 per kilogram (kg), the highest in 15 years. Rubber prices were ₹182 per kg at the start of the current financial year (FY25). Similarly, aluminium prices,

beginning of August, are now quoting around \$2,440 per tonne. However, these prices are off their highs due to weak economic data from China. Oil prices also

cracked over 4 per cent on Tuesday and were down more than half a per cent on Wednesday due to easing supply concerns. Analysts believe that fluctuations in input costs will remain a key monitorable for auto ancillary companies. Any further rise in costs low realisations could

pressure margins. FY25, ASK Automotive's earnings was 11.9 per cent, up from 9.8 per perspective. cent in the same period last year.

and

9.6 per cent, 14.1 per cent, and 9.6 of a slowdown in the sector, as auto per cent, respectively. The companies had posted Ebitda margins of 8.6 per cent, 14.2 per cent, and 9.6 per cent, respectively, a year ago. Tyre major MRF, however, reported an Ebitda margin contraction of 160 basis points to 16.1 per cent from 17.6 per cent last year. According to Sagar Shetty, research analyst at StoxBox, any move by carmakers to balance dealer stocks could impact around \$2,200 per tonne at the the order volumes of auto ancillary firms.

Investment strategy

Despite these challenges, analysts believe that companies that adapt to changing market dynamics. invest in new technologies, expand globally, transition to electric vehicles, and benefit from government subsidies may withstand the headwinds. "Auto ancillary companies whose

major clientele includes twowheeler makers could benefit from stable rural demand," said John of In the April-June quarter (Q1) of Geojit Financial Services. He recommends Uno Minda, Gabriel before interest, tax, depreciation, India, and Endurance Technologies and amortisation (Ebitda) margin on dips from a long-term Similarly, Shetty of StoxBox rec-

Similarly, Ebitda margins for ommends Shriram Pistons & Rings Gabriel India, JBM Auto, and and Fiem Industries.



Simplify DIY portfolio management with multi-asset FoF

SARBAJEET K SEN

At a time when asset classes like equities and gold have given high returns and are trading at near-peak levels, investors are struggling to pick the right investments. In such a scenario, fund of funds (FoFs) can be an effective tool for portfolio allocation. Recent tax changes in the budget have enhanced the appeal of these funds.

FoFs invest in units of other mutual fund schemes. The FoF fund manager picks multiple schemes, depending on its mandate. "FoFs are an extension of why investors come to mutual funds- to seek professional management. They provide a convenient one-stop solution to investors," says Chirag Mehta, chief investment officer. Ouantum Asset Management Company (AMC).

They provide the benefit of diversification. "By investing in a basket of funds, FoFs can help minimise the impact of underperforming funds, thus reducing overall investment risk,"

Read full report here: mvbs.in/2dYr3TA

says Akhil Chaturvedi, chief business officer and executive director, Motilal Oswal AMC.

Diverse investment mandates

FoFs come in various forms. Some are based on asset allocation, investing in a mix of equity, debt, and commodities like gold and silver. Such schemes can have plans catering to different risk profiles-

ASSET ALLOCATOR FOF: DOUBLE-DIGIT **RETURNS OVER PAST DECADE**

aggressive,

or conservative.

Some, such as equity FoFs,

are asset-specific: they may

invest in domestic equity funds

or overseas mutual funds and

exchange-traded funds (ETFs).

Some FoFs stick to in-house funds, while others allow

investment in schemes belong-

ing to other fund houses as well.

passive funds. "Passive FoFs

serve the purpose of filling an asset-class void in the portfolio.

For multi-asset or equity

strategies, active FoFs are pref-

erable, given the inefficiencies

in the Indian market which

offer the potential for long-term

outperformance," says Mehta.

FoFs invest in direct plans of the

target mutual fund schemes.

But the FoF charges its own

expense ratio, leading to dupli-

cation of costs. "A disadvantage

of FoFs is the additional layer of

expense which an investor has

Cost implications

FoFs may invest in active or

	Returns (%)				
Fund	AUM (₹crore)	1 year	3 year	5 year	10 year
Kotak Multi Asset Allocator FoF–Dynamic	1,569	29.4	18.6	21.7	14.7
ABSL Asset Allocator FoF	181	30.3	14.5	18.0	12.9
ICICI Pru Asset Allocator FoF	22,665	21.5	13.7	15.3	12.4
HDFCAsset Allocator FoF	3,239	23.8	15.4		
ICICI Pru Passive Multi-Asset FoF	1,109	18.8			
Mirae Asset Equity Allocator FoF	875	37.82	17.4		
Nippon India Asset Allocator FoF	257	28.6	18.3		

bear," says Parul to Maheshwari, certified financial planner.

FoFs can also lead to overdiversification in an investor's portfolio. "This might limit the potential for significant gains from individual high-performing assets within the portfolio, or dilute the impact of outperforming funds," says Chaturvedi.

Improved taxation

Changes in taxation rules in Union Budget 2024 have revived investor interest in FoFs. These schemes were taxed earlier as debt schemes, with the gains (irrespective of holding period) being taxed at slab rate. After the budget, FoFs investing more than 90 per cent of their corpus in equity ETFs are taxed at 12.5 per cent if gains are booked after a holding period of 12 months. Short-term capital gains (which arise if the units are held for less than 12 months) are taxed at 20 per cent. "Equity FoFs have become more tax efficient and are now treated on a par with individual equity funds," says Chaturvedi.

Take a long-term view

FoFs are ideal for first-time investors or those looking for a one-stop solution. "FoFs work well for do-it-yourself (DIY) investors who don't have the necessary knowledge or don't want to make any changes in their portfolio themselves," says Maheshwari.

Investors need to take a minimum five-year view if they invest in an equity-oriented FoF.

Withdraw your pension from any bank in India from Jan 1: Here's how

The government has cleared a proposal for the Centralised Pension Payment System (CPPS). Starting January 1, 2025, retired government employees can withdraw their pension from any bank across the country.

Orders (PPO) when National accessibility: relocating or Pensioners can access changing banks. funds from any bank or Aadhaar integration: branch nationwide. Plans include a transition Elimination of transfer to an Aadhaar-based requirements: No need to payment system. Cost reduction: EPFO transfer Pension Payment


expects significant savings in pension disbursement costs. **Benefits for** pensioners: The CPPS is expected to benefit more than 7.8 million EPS-95 pensioners. It addresses

by pensioners **Implementation and** plans: The CPPS will be implemented as part of EPFO's ongoing IT modernisation project, Centralised IT Enabled System (CITES 2.01). This marks a significant departure from the current system, where

challenges faced

each EPFO zonal/regional office maintains separate agreements with only 3-4 banks. Under the new system, pensioners will no longer need to visit bank branches for verification when commencingtheir pension. Payments will be credited immediately upon release.

COMPILED BY AYUSH MISHRA



Kev features

Circulars" permitted the holding of the Annual General Meeting ("AGM") through VC / OAVM without the physical presence of the Shareholders at a common venue. In compliance with these MCA and SEBI Circulars and the relevant provisions of the Companies Act, 2013 ('the Act') and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ('the Listing Regulations'), the 42nd AGM of the Company will be held through VC/OAVM

Attend AGM through VC/OAVM:

Members can attend and participate in the AGM through VC/OAVM facility only. Member will be provided with the facility to attend the AGM through VC/OAVM through the E- Voting platform of Central Depository Services (India) Limited Members may access the same a https://www.evotingindia.com/ under shareholders/members login where the EVSN of the Company will be displayed. Further details and instructions to attend, vote and view the proceedings of the AGM will be provided in the AGM Notice. Members attending the AGM through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning the guorum under Section 103 of the Companies Act, 2013

Electronic Dissemination of Notice and Annual Report:

- (a) The Notice of the AGM along with the Annual Report for the F.Y. 2023-24 will be sen only by electronic mode to those members whose e-mail addresses are registered with the company/depositories in compliance with MCA and SEBI Circulars.
- (b) Members holding shares in dematerialized mode, are requested to register their email id and mobile numbers with their relevant Depositories through their Depositor Participants.
- (c) Members holding shares in physical mode who have not registered/updated their e mail addresses with the Company are requested to comply with the ISR 1 process a ABS Consultant Pvt. Ltd., Registrar & Share Transfer Agent of the Company.
- (d) The notice of AGM and the Annual Report will also be available on Company's website at www.bmwil.co.in and website of the stock exchanges. BSE Limited a www.bseindia.com.

Manner of Casting vote at the AGM

The members will have an opportunity to cast their vote electronically on the business set out in the AGM Notice through remote e-voting/e-voting at the AGM. If your email id is already registered with the Company/Depositories, login details for e-voting will be sent on your registered email-id In case you have not registered your email-id with the company/depositories, the detailed procedure of voting by members holding shares in dematerialized form, physical mode and nembers who have not registered their email id will be provided in the AGM notice.

Manner for registering mandate for Electric Credit of Dividend

SEBI Vide its master circular no. SEBI/HO/MIRSD/POD-1/P/CIR/2024/37 dated 07th May, 2024 (subsequently amended by Circular No. SEBI/HO/MIRSD/POD-1/P/CIR/2023/181 dated 17th November, 2023 and Circular No. SEBI/HO/MIRSD/POD-1/P/CIR/2024/81 dated 10th June 2024) has mandated that with effect from April 1,2024 dividend to shareholders (holding shares in physical form) shall be paid only through electronic mode. Such payment shall be made after only after furnishing PAN, Contact details including mobile number, bank account details, and specimen signature to the RTA.

Members holding shares in electronic form may please note that their bank details as furnished by the respective Depositories to the Company will be considered for remittance of dividend as pe the applicable regulations of the Depositories.

The notice is being issued for the information and benefit of all the shareholders of the Company in compliance with the applicable circulars of the MCA and SEBI.

	By Order of the Board	
	For BMW Industries Limited	
	Sd/-	
	Vikram Kapur	
Place: Kolkata	(Company Secretary & Compliance officer)	
Date: 05.09.2024	ACS 9812	

September, 2024 (both day inclusive) for the purpose of AGM. The Cut-off date for n compliance with provisions of Section 108 of the Companies Act, 2013 and Rule

20 of the Companies (Management and Administration) Amendment Rules, 2015, and Listing Regulations, the Company is pleased to provide its members the facility to cast their votes by electronic means ("remote e-voting") as provided by National Securities Depository Limited (NSDL) on all the resolutions as set forth in the Notice of AGM. All the members are hereby informed that:

Electronic copies of the Annual Report for F.Y. 2023-2024 also containing Notice of the AGM have been sent to all the members whose email IDs are registered with the respective Depository Participants of the Company or its Registrar and Share Transfer Agents ('RTA') viz. Bigshare Services Pvt. Ltd. The said Annua Report along with the Notice convening 14th AGM is also available on the websit of the Company at www.barishtextile.com_website.of the Stock Exchange i.e. BSE Limited at www.bseindia.com and on the website of National Securities Depository Limited (NSDL) at www.evoting.nsdl.com. The Annual Report for F.Y. 2023-2024 also containing Notice of the AGM has been dispatched by e-mail on Thursday 05th September, 2024.

Members holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut-off date of i.e. Monday, 23rd September, 2024, may cast their vote electronically on the business set out in the Notice of AGM through electronic voting system of NSDL from a place other than the venue of AGM (remote e voting"). All the members are informed that:

The Businesses as set out in the Notice of AGM may be transacted through voting by electronic mean

The remote e-voting shall commence on Friday, the 27th September, 2024 at 09.00 a.m. (IST);

. The remote e-voting shall end on Sunday, the 29th September, 2024 at 05.00 p.m. (IST): The cut-off date for determining the eligibility to vote by electronic means a AGM is Monday, 23rd September, 2024.

Any person, who acquires shares of the Company and become member of the Company after the dispatch of the notice of AGM and holding shares as of the cut-off date i.e. 23rd September, 2024 may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in. However, if a person is already registered with NSDL for e-voting then existing user ID and password can be used for casting

Members may note that: (a) the remote e-voting module shall be disabled by NSDL after the aforesaid date and time for voting and once the vote on a resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it subseque (b) the facility for voting through ballot paper shall be made available at the AGM (c) the members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again; (d) a person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date shall only be entitled to avail the facility of e-voting as well as voting at the AGM through lot paper; and (e) The voting rights of the members shall be in proportion to their shares of the paid up equity share capital of the Company as on Monday 23rd September, 2024, being cut-off date.

i. In case of any queries, you may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for members and e-voting user manual for members available at the Download section of www.evoting.nsdl.com or write an email to evoting@nsdl.com or call or 022-48867000.

By Order of the Board
For Harish Textile Engineers Limited
Sd/-
Hitendra Desal
DIN: 00452481
Whole-Time Director

review of the Hydro Power Sector in the state. SJVN has been allotted five projects with a total capacity of 5097 MW in Dibang District Valley 01 Arunachal Pradesh.

Sh. Sushil Sharma apprised about the progress made in these Hydro Powers Projects and sought support to resolve various clearances. These projects will require funds to the tune of Rs. 60,000 Cr for their development and early commissioning of the projects will ensure dividends to all the stakeholders.

BOB, ZONAL OFFICE, BHUBANESWAR, CELEBRATES NATIONAL SPORTS DAY 2024



In memory of the great hockey player Major Dhyan Chand, country observes his birth anniversary on 29 August every year as "National Sports Day." For the past few years, the Government of India has been organizing various programs on National Sports Day to emphasize physical fitness through sports and exercise.

In keeping with this tradition, the leading nationalized bank "Bank of Baroda" also celebrated "National Sports Day 2024." From 29 to 31 August 2024, Bank of Baroda, Zonal Office, Bhubaneswar, organized events like a "Walkathon, Fit India Pledge, Tree Plantation, and Team Games" as part of this festival.

BANK OF INDIA LAUNCHED 333 DAYS -**STAR DHAN VRIDDHI FIXED DEPOSIT AT** 7.90% P.A. IN RETAIL TERM DEPOSIT

Bank of India, one of the leading public sector banks in India, has launched its very attractive 333 Days "Star Dhan Vriddhi Fixed Deposit" offering Rate of Interest as high as 7.90% p.a. for Super Senior Citizen. The 333 Days Trinity Fixed Deposit is offered at a Rate of 7.75% p.a. for Senior Citizen and 7.25% p.a. for others. Loan against Fixed Deposit and Premature Withdrawal facility is also available. Customers can visit any Bank of India branch or use the BOI Omni Neo App / internet banking to open 333 Days Star Dhan Vriddhi Fixed Deposit with Bank of India. The revised rates are effective from 1st September 2024, and this offer is for Limited Period.

) () () ()

esteemed recognition is a testament to REC's innovative initiatives and leadership in the energy sector,



driving significant progress in India's power infrastructure. The award was presented during the highly anticipated PowerGen India & Indian Utility Week 2024, a premier event that brings together industry leaders, policymakers, and experts in the energy sector. Shri Prabhat Kumar Singh, Executive Director (RDSS), accepted the award on behalf of REC Limited, reinforcing the company's commitment to excellence and its role as a key player in India's sustainable energy journey. REC Limited has played a pivotal role in the implementation of key government programs aimed at modernizing the country's power sector and ensuring access to electricity in even the most remote areas. Through its various initiatives, including the Revamped Distribution Sector Scheme (RDSS), REC has contributed significantly to the nation's energy goals.

J&K BANK COLLABORATES WITH SKIMS TO HELP POOR PATIENTS FIGHT CANCER

As part of its Corporate Social Responsibility (CSR) program, J&K Bank contributed Rs. 20 Lacs to SKIMS Soura for procurement of Platelet/Therapeutic-Plasma Apheresis kits, essential for the treatment of patients suffering from cancer and other severe

blood disorders. In an event 📻 held at SKIMS Soura, the Bank's General Manager (CSR), Syed Rais Magbool, handed over the cheque to the Director of (SKIMS) Prof. Mohammad Ashraf Ganai in the



presence of Medical Superintendent (SKIMS) Dr Faroog Ahmad Jan, HoD (Oncology Department) Dr Javeed Rasool, Bank's Divisional Head Shabir Ahmad, Zonal Head (Srinagar) Raja Zaffar, Cluster Head Asmat Ara, Branch Head (SKIMS) Javed Makhdoomi along with other officials from both the Bank and SKIMS. The highlight of the event was the presence of children who have fought and survived blood cancer by displaying extraordinary courage and patience.

Speaking on the occasion, Syed Rais Maqbool said, "Beyond our financial services, we continue to look for ways and means for the well-being of people through our targeted CSR activities, particularly in the health sector, which is the cornerstone of a thriving society. Therefore, being cognizant of the continuous rise in the number of terminally ill patients in J&K, we feel it as our duty to step in and provide some support." Prof. Mohammad Ashraf Ganai, Director SKIMS, in his address, thanked J&K Bank's management for thinking and acting beyond business and rendering support to the underprivileged children suffering from blood cancer and other blood dysfunctional diseases. Stating that SKIMS and J&K Bank have become the ambassadors of Jammu & Kashmir by displaying extraordinary commitment to the society, Prof. Ganai hoped that the decades-long strong association that the two institutions enjoy will continue to flourish in the larger interest of the people of the region.

प्रातःकाल www.pratahkal.co

गोरेगाव आणि कांदिवली दरम्यान पश्चिम रेल्वेचा १० तासांचा मेगा ब्लॉक

मुंबई, दि. ५ (प्रतिनिधी) : गोरेगाव आणि कांदिवली दरम्यान सहाव्या मार्गाचे काम सुलभ करण्यासाठी शनिवारी मध्यरात्री १२ ते रविवार सकाळी १० वाजेपर्यंत अप आणि डाऊन धीम्या मार्गावर गोरेगाव आणि कांदिवली स्थानकादरम्यान डाऊन जलद मार्गावर १० तासांचा मोठा ब्लॉक घेण्यात येईल. या ब्लॉक दरम्यान सर्व अप धीम्या मार्गावरील गाड्या बोरिवली ते गोरेगावपर्यंत अप जलद मार्गावर धावतील. त्याचप्रमाणे सर्व डाऊन धीम्या मार्गावरील गाड्या अंधेरीहून डाऊन जलद मार्गावर धावतील आणि या गाड्या गोरेगाव स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ७ वर जातील. गोरेगाव आणि बोरिवली स्थानकांदरम्यान, सर्व डाऊन धीम्या मार्गावरील गाड्या पाचव्या मार्गावर धावतील आणि प्लॅटफॉर्मच्या अनुपलब्धतेमुळे या गाड्या राम मंदिर, मालाड आणि कांदिवली स्थानकावर थांबणार नाहीत. याशिवाय,काही चर्चगेट-बोरिवली धीम्या गाड्या गोरेगाव स्थानकावर खंडित केल्या जातील. या ब्लॉक कालावधीत अप आणि डाऊन मेल/एक्स्प्रेस गाड्यांना अंदाजे १० ते २० मिनिटे उशिराने धावतील.

जाहीर सूचना

सर्व संबंधितांना बाह्यारो सूचित करण्यात येते की, माझे अशील **धी. रूपेन इसमुखलाल शाह हे खुली जागा धारक पोमाणे गा**व बसई, पालम (ताणे) सन्दें क्र. १४, डिस्सा क्र. ३ (माग) (मोब. क्षेत्रफळ १४५ चौ. मीटर) माग क्र. ८४ या मालमचेचे कायदेशीर मालक आहेत व माझे अशील यांनी वरील सदस प्लॉट रूपेश नटवरलाल देसाई यांच्याकडून विक्री करार अंतर्ग क्र. वसई२/१४८३४/२०२३ वि. २२.०८.२०२३ अंतर्गत खरेब

क्र. वसहर/१४८३४/१०२३ व. २२.५ केला आहे. लिंक दस्तावेब अंमलात आणले आहेत :

१. रूपेश नटवरलाल देसाई व जर्चेंद्र पोपटलाल गांधी गांज ानचे विक्री करार दस्तावेज क्र. वसई२/१३६२६/२०२२ दि. ०५.०८.२०२२ व (स. २७,२८,२९२२ स २. जर्सेंद्र पोपटलाल गांधी व से. कमान इंबस्ट्रीयल डेव्हलोपमेंट कॉर्पोरेशन यांचे पागीदा झी. काशीनाथ गोर्विंद पाटील यांच्या दाप्यानचे विक्री करा

दस्तावेज क्र. वसई३/३९०१/२०१३ दि. २९.०४.२०१३ चे करा ।हाळ/ हरवले आहेत.

माड़ो अशील **रूपेन इसमुखलाल डााइ यां**नी ऑनलाइन पोलीस एन.सी. दहिसर पोलीस स्टेशन येथे एन. सी. क्र. १०४०२८/२०२४ अंतर्गत वि. ०४.०९.२०२४ अंतर्गत वाखल केली आहे. बर कोणाही व्यक्तींस/व्यक्तींना, कायदेशीर वारस यांना वरील सव फ्लॅंट जागेच्या संबंधात कोणतेही दावे, हक, आक्षेप, प्रभ त्यास त्यांनी मला संबंधित दस्ताबेज यांच्यासह सदर सूचन असल्यास त्यानी मला सनावत परमान न जानी सरासरित यांना प्रसिद्धी तारखेपासून १५ दिवसांच्या आत अपोइस्तासरित यांना दस्तावेन पुरावे यांच्यासह संपर्क साधावा अन्यथा कोणतेही दावे

गृहित घरले जाणार नाहीत. संतोष डी. तिवारी सिंह का गरान दि. ०६.०९.२०२४ (वक्तील उच्च न्यायालय) १५, एम. पी. नगर, शोधना बिल्डींगजवळ, जे. एम. रोड, पम हाउस, अंधेरी (पूर्व), मुंबई - ४०० ०९३.

जाहीर सूचना


सूचना याद्वारे देण्यात येते की, मूळ शेअ प्रमाणपत्र क्र. ४८ धारक पाच संपूर्ण प्रवानित शेअर्स रु. ५०/– प्रत्येकीचे विभिन्न क्र. २३६ ते २४० (दोन्ही समाविष्ट) धारक फ्लॅट क्र. ७/ए मोजमापित ५६५ चौ. फूट चटई क्षेत्रफळ, १ ला मजला बिल्डींग नवरंग को-ऑप. हा. सो. लि. म्हणून ज्ञात पारेखा लेन, कांदिवली (पश्चिम), मुंबई ४०० ०६७ संबंधातील गहाळ/ हरवले आहेत व सच्याचे मालक श्री. प्रकाश्चंद्र जावेरचंद सिंघवी व श्रीम. उलाशदेवी प्रकाशंद्र सिंघवी हे आहेत.

सर्व व्यक्तींना वरील निर्देशित शेअर प्रमाणपः क्र. ४८ संबंधात कोणतेही दावे, हक्क, अधिकार व/वा हितसंबंघ असल्यास वा मागण्या असल्यास तसेच वारसा. विक्री, गहाण, प्रभार, न्यास, धारणाधिकार, ताबा, भेट देखभाल, भाडेकरार, जप्ती वा अन्य काही असल्या त्यांनी याद्वारे सदर लेखी स्वरूपात अघोइस्ताक्षरित यांन त्यांचा पत्ता दुकान क्र. १४, आकृती अपार्टमेंट, मधुरदार रोड, कांदिवली (पश्चिम), मुंबई ४०० ०६७ येथे सचित करणे आवश्यक आहे व तसेच वरील निर्देशित सोसायटीस सदर तारखेपासून १५ दिवसांच्या आत सूचित करावे अन्यथा जर काही दावे असल्यास ते अधित्यागीत व/वा परित्यागीत मानले बातील. दि. ०६.०९.२०२४

सही/-(श्रीम. राशिवा वाय. लक्ष्मीधर)

जाहीर सूचना

सूचना याद्वारे देण्यात येते की, २ मूळ दस्तावेज अर्थात ?. विक्री करार दि. २९ एप्रिल, १९८२ चे करार **मेसर्स अलंकार कन्स्ट्रक्शन कंपनी** व २. आर्टिकल करार दि. २० मार्च, १९९३ चे श्री. किरीट कालीदास शाह व श्रीम. शांताबेन मनुमाई पटेल, मे. रिजेंट प्लास्टीक्सचे भागीदार यांच्या दरम्यान मे. मुब्रा लीज फायनान्स ॲन्ड इन्वेस्टमेंट कंपनी लि. यांच्या दरम्यान युनिट क्र. १९-ए माजमापि ७९८ चौ. फूट बिल्ट अप क्षेत्रफळ, तळ मजला बिल्डींग बालाजी इंडस्ट्रीयल प्रीमायसेर को-ऑप. सो. लि. म्हणून ज्ञात, हनुमान नगर आकुर्ली गाव, कांदिवली (पूर्व), मुंबई ४०० १०१ येथील मालमत्तेच्या संबंधात होते ते गहाळ/ हरवले आहेत. सर्व व्यक्तींना वरील निर्देशित गहाळ/ हरवलेले मूळ करार संबंधात कोणतेही दावे, हक, अधिकार व/व हितसंबंध असल्यास वा मागण्या असल्यास तसेच वारसा, विक्री, गहाण, प्रभार, न्यास, धारणाधिकाग ताबा, भेट, देखभाल, भाडेकरार, जप्ती वा अन्य काही असल्यास त्यांनी याद्वारे सदर लेखी स्वरूपा अधोहस्ताक्षरित यांना त्यांचा पत्ता दुकान क्र. १४ आकृती अपार्टमेंट, मथुरदास रोड, कांदिवर्ल (पश्चिम), मुंबई ४०० ०६७ येथे सूचित करणे आवश्यक आहे व तसेच वरील निर्देशित सोसायटीस सदर तारखेपासून १५ दिवसांच्या आत सूचित करावे अन्यथा जर काही दावे असल्यास ते अधित्यागीत व/ वा परित्यागीत मानले जातील. दि. ०६.०९.२०२४



सूचना पाठवावी व एजीएमच्या सूचनेमध्ये प्रदानित युजर आयडी व पासवर्ड निर्धारित तारीख आहे. ई-मतदान मोड्युल सभेच्या हेतुकरिता मिनीटांच्या आत अकार्यरत केला जाईल. ३३ व्या एजीएममध्ये एखाद्या व्यक्तीचे नाव जर सभासदांचे रजिस्ट्रर व लाभार्थी मालक यांच्या रजिस्ट्ररमध्ये उपलब्ध नसेल तर परोक्ष ई–मतदान सुविधा प्राप्त करण्याकरिता निर्धारित तारीखा अनुसार ३३ व्या एजीएममध्ये डिपॉझिटरीज प्रदान केले आहे. सूचनेमध्ये प्रदानित डिमॅट स्वरूपात प्रतिभूतींच्या संबंधात वैयक्तिक भागधारक यांच्याकरिता ३३ व्या एजीएममध्ये ई-मतदान मार्फत लॉगीन ७. ३३ वी एजीएम कंपनीची वेबसाइट <u>www.prakashsteelage.com</u> वर व बीएसई लिमिटेड www.bseindia.com व www.nseidnai.com वर उपलब्ध आहे. ३२ वी एजीएम सीडीएसएल वेबसाइट https://www.cdslindia.com वर उपलब्ध आहे. ८. जर तुम्हाला एजीएममध्ये/ई-मतदानामध्ये उपस्थित राहण्यास तसेच त्या संबंधात कोणत्याही चौकशी तसेच ई-मतदान करता वेळी कोणतेही तक्रार वा शंका असल्यास ई-मतदान प्रणाली संबंधात तुम्ही Frequently Asked Questions (FAQs) व ई-मतदान मॅन्युअल वरील www.evoting.nsdl.com वर उपलब्ध डाऊनलोड सेक्शन वर १८०० २२५५ ३३ वर व वैयक्तिक सीडीएसएल व एनएसडीएल अनुसार evoting@nsdl.co.in वर टोल फ्री क्रमांक १८०० १०२० ९९० व १८०० २२ ४४ ३० वर कंपनी सचिव व कंपनी ईमेल आयडीवर ९. ई-मेल आयडी नोंदणीकरण/ अद्ययावत करण्याचे स्वरूप सभासद ज्यांनी ईमेल आयडी लागू तरतूदीसह अनुपालन आयोजित केली आहे व सभासदांना त्यांचे मतदान ईलेक्ट्रॉनिक स्वरूपात पार पाडण्याकरिता सचनेमध्ये कॅपचर्ड केल्यानुसार ई-मतदानाच्या संबंधात सचना व तपशील अनुसार विहित ठरावांवर एनएसडीएल द्वारे प्रदानित ई-मतदान सर्व्हिसेस अनुसार सुविधांचे प्रदान . कंपनीच्या सभासदांचे रजिस्ट्रर व कंपनीचे शेअर ट्रान्सफर बुक्स शनिवार, दि. २१ सप्टेंबर, २०२४ ते शुक्रवार, दि. २७ सप्टेंबर, २०२४ (दोन्ही दिवस समाविष्ट) दरम्यान कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण कंपनीकरिता व वतीने सही/ प्रकाश सी. कानुंगो अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डीआयएन : ००२८६३६६ राजा बहादूर इटरनॅशनल लिमिटेड नोंदणीकृत कार्यालय : हमाम हाउस, ३ रा मजला, ५ मे, २०२२ अनुक्रमे (एकत्रितरित्या एमसीए सर्क्युलर्स म्हणून संदर्भित) यांच्याद्वारे जारी व्हीसी/ ओएव्हीएम अंबालाल दोशी मार्ग, फोर्ट, मुंबई - ४०० ००१. मार्फत एजीएम धारक यांना केली आहे, सभेच्या ठिकाणी भागधारक यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीविना केली आहे. सीआयएन : L17120MH1926PLC001273 एमसीए सर्क्युलर्स व अन्य संबंधित कंपनी कायदा, २०१३ च्या तरतूदी अनुपालन व नियम अनुसार (ॲक्ट) व दूर. क्र. ०२२-२२६५४२७८, फॅक्स : ०२२-२२६५५२१० सीक्यरिटीज ॲन्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ ईमेल आयडी : investor@rajabahadur.com/ rajabahadur@gmail.com (सूची विनियमन) अंतर्गत व्हीसी/ ओएव्हीएम मार्फत कंपनीची एजीएम आयोजित केली आहे. वेबसाइट : www.rajabahadur.com एमसीए सर्क्युलर्स व सेबी सर्क्युलर्स सह पाठवणे आवश्यक आहे. कंपनीचा वार्षिक अहवाल एमसीए सर्क्युलर्स ९८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना व ई–मतदा<u>न माहि</u>ती . सीक्युरिटीज ॲन्ड एक्सचेंज बार्ड ऑफ इंडिया (सेबी) व सर्क्युलर क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/ सीआयआर/पी/२०२०/७९, सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२१/११ सूचना याद्वारे देण्यात येते की, कंपनीच्या सभासदांची ९८ वी वार्षिक सर्वसाधा सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२२/६२ दि. १२मे, २०२०, १५ जानेवारी, २२१ व (एजीएम) सोमवार, दि. ३० सप्टेंबर, २०२४ रोजी दु. ३.३० वा. भाप्रवे व्हिडीओ १३ मे, २०२२ अनुक्रमे (यापुढे एकत्रितरित्या सर्क्युलर्स म्हणून संदर्भित) कॉन्फरेंस (व्हीसी)/अन्य ऑडिओ विज्युअल मीन्स (ओएव्हीएम) मार्फत ९७ व्या व वित्तीय वर्ष २०२३-२४ तसेच एजीएमची सूचना व अतिविशेष अहवाल कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स एजीएम सूचनेमध्ये बिहित व्यवसायांवर विचारविनीमय करण्याकरिता सभेच्या ठिकाणी सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीविना सीक्यरिटीज ॲन्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिय (एकत्रितरित्या सेबी सर्क्युलर म्हणून संदर्भित) यांच्याद्वारे जारी सर्क्युलर क्र. सेबी/एचओ) व वार्षिक अहवाल कंपनीर्च सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/ेपी/२०२०/७९ दि. १२ मे, २०२०, १५ जानेवारी २०२१ व १३ मे, २०२२ व कॉर्पोरेट अफेअर्स (एकत्रितरित्या एमसीए सर्क्युलर्स) चे मंत्रालय यांच्याद्वारे जारी सामान्य सर्क्युलर क्र. १४/२०२०, १७/२०२० व २०/२०२० दिनांक ०८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२० व ०५ मे, २०२० अनुक्रमे संहवाचन सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ (सूची अनिवार्यता) व कंपनी कायदा, २०१३ (ॲक्ट) व नियम यांच्या लागू तरतूदीसह अनुपालन आयोजित केली आहे. कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम १८ सहवाचन ऑक्टच्य अनुच्छेद १०१ अंतर्गत व सूची विनियमनाच्या विनियमन ३६, सेक्रेटरियल स्टॅंडर्ड अनुसा सामान्य सभा (एसएस-२) व एमसीए सर्क्यलर्स व सेबी सर्क्यलर्स सहवाचन ९८ वी एजीएमची सचना व वार्षिक अहवाल २०२३-२४ करिता सचना सभासदांना ज्यांचे ईमेल आयडी कर्पनी/रजिस्टर व शेअर टान्सफर एजन्ट/ डिपॉझिटरीज यांच्यासह नोंदणीकृत आहेत अशांना ईमेल करण्यात येईल. ९८ व्या एजीएमच्या सूचनेची प्रत्यक्ष प्रत[ॅ]व सभासदांचे वार्षिक अहवाल एमसीए सर्क्युलर व सेबी सर्क्युलर यांच्यासह सभासदांना पाठवणे आवश्यक आहे. सभासदांना याद्वारे सूचित करण्यात येते की, सदर वार्षिक अहवाल व एजीएम सूचना कंपनीची वेबसाइट www.rajabahadur.com वर, स्टॉक एक्सचेंजची वेबसाइट अर्थात बीएसई लिमिटेड www.bseindia.com अनुक्रमे व नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरीज लिमिटेड (एनएसडीएल) वेबसाइट www.evoting.nsdl.com वर उपलब्ध आहे कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) नियम २०१४ च्या नियम २० सहवाचन ॲक्टच्या अनुच्छेद १०८ अंतर्गत बेळोबेळी सुधारित सूची बिनियमन व एसएस–२ च्या बिनियमन ४४ अनुसार कंपनीने त्यांचे सभासद यांना ई–मतदान सुविधा प्रदान केली आहे व त्यांचे मतदान सर्व ठरावांवर तसेच एजीएमच्या ठिकाणाच्या व्यतिरिक्त अन्य ठिकाणी ईलेक्टॉनिक मतदान प्रणालीचा वापर करून एजीएम सचना (अर्थात परोक्ष ई-मतदान), कंपनीने एजीएम च्या दरम्यान सभासदांना ई-मतदानांची सुविधा प्रदान केली आहे व ज्यांनी परोक्ष ई-म तदानाद्वारे त्यांचे मतदान केले नाही त्यांना प्रदान केली आहे. कंपनी एजीएमच्या दरम्यान परोक्ष ई-मतदान व ई-मतदान प्रदान करण्याकरिता एनएसडीएल सह व्यवस्था करत आहे एखाद्या व्यक्तीचे नाव सभासदांचे रजिस्ट्रर/लाभार्थी मालक यांमध्ये उपलब्ध आहे अशांना निर्धारित तारीख अर्थात सोमवार, दि. २३ सप्टेंबर, २०२४ रोजी एजीएमच्या दरम्यान ई-मतदान वा परोक्ष ई-मतदाना प्रणाली उपलब्ध करण्याचा अधिकार आहे परोक्ष ई-मतदानाची सुरुवात शुक्रवार, दि. २७ सप्टेंबर, २०२४ रोजी स. ९.०० वा (भा. प्र. वे.) सुरु होईल व परोक्ष ई-मतदान रविवार, दि. २९ सप्टेंबर, २०२५ रोजी सायं. ५.०० वॉ. (भा. प्र. वे.) बंद होईल. सदर कालावधीच्या दरम्यान कंपनीच्या सभासदांनी एजीएम सूचनेमध्ये निर्देशित बाबींवर ईलेक्ट्रॉनिकली मतदान करावे. परोक्ष ई-मतदान् एनएसडीएल द्वारे मतदानाकरिता दि. २९ सप्टेंबर, २०२४ (सायं. ५.०० वा. भाष्रवे) अकार्यरत करण्यात येईल व परोक्ष ई-मतदान सदर तारीख व वेळेपश्चात अकार्यतर करण्यात येईल. सभासदांनी एजीएमध्ये मतदान करण्याकरिता उपस्थित राहावे व प्रॉक्सीद्वारे नेमणूक वा प्रॉक्सीज उपस्थित वा मतदान करून स्वत: वा पोल वा प्रॉक्सी आवश्यक असलेल्या कंपनीच्या सभासदांना आवश्यक आहे. कंपनीने निर्धारित तारीख अर्थात मंगळवार, दि. १९ सप्टेंबर, २०२३ रोजी त्यांचे शेअर्सचे प्रदान करावे. केवळ तेच सभासद जे सदर एजीएममध्ये आयोजित मतदान व्हीसी/ ओएव्हीएम मार्फत करावे व एजीएमच्या दरम्यान ई-मतदान प्रणाली मार्फत मतदान करावे. सभासद ज्यांनी एजीएममध्ये उपस्थित राहून परोक्ष ई-मतदानाच्या मार्फत मतदान केले आहेत ते ९७ व्या एजीएममध्ये सक्षम आहेत. सभासद परोक्ष ई-मतदान मार्फत त्यांचे मतदान पार पाडू शकतात. तथापि, सदर सभासद एजीएममध्ये पुन्हा मतदान करू शकत नाहीत कोणाही व्यक्तीने, एजीएम सूचनेच्या पाठवणी पश्चात कंपनीच्या सभासदांचे ईमेल व शेअर्स धारक यांना दि. १९ सप्टेंबर, २०२३ रोजी evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवून एनएसडीएल कडून लॉगीन आयडी व पासवर्ड प्राप्त करूँ शकतात व एजीएमची सूचना पाहू शकतात. सभासद ज्यांचे ईमेल आयडी नोंदणीकृत नाहीत त्यांनी ९७ व्या एजीएम सूचेनेमध्ये विहित ई-मतदानाकरिता लॉगीन क्रेडेंशिँअल्स प्राप्त करण्याकरित डिपॉझिटरीजे/ कंपनी/ आरटीए यांच्यासह नोंदणीकृत नसलेले ईमेल आयडी पाहावे जर तुम्हाला एजीएममध्ये/ई-मतदानामध्ये उपस्थित राहण्यास तसेच त्या संबंधात कोणत्याही चौकशी तसेच ई-मतदान करता वेळी कोणतेही तकार वा शंका असल्यास ई-मतदान प्रणाली संबंधात तुम्ही Frequently Asked Questions (FAQs) व ई-मतदान मॅन्युअल वरील www.evotingindia.com वर उपलब्ध हेल्प सेक्शन अंतर्गत संपर्क कु. पल्लॅंची म्हात्रे, व्यवस्थापक, एनएसडीएल evoting@nsdl.co.in/pallavid@nsdl.co.in, दूर. ११ २२ २४९९ ४५४५/१८०० २२२-९९० वा श्री. मायकल मोटेरियो, संचालक मै सॅटेलाईट कॉर्पोरेट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कार्यालय क्र. १०६ व १०७, दत्तानी प्लाझा, ईस्ट वेस्ट कंपाउंड, अंधेरी कुर्ला रोड, साकिनाका – मुंबई – ४०० ०७२ येथे दूर. संचालक मंडळाच्या वतीन क्र. ०२२-२८५२०४६१/४६२ ईमेल service@satellitecorporate.com वेबसाइट www. सन्मीत इन्फ्रा लिमिटेड करित satellitecorporate.com वर संपर्क साधावा. राजा बहादूर इंटरनॅशनल लिमिटेडकरिता सही/-सही∕∙

प्रकाश स्टीलेज लिमिटेड सीआवएन : L27106MH1991PLC061595 नोंदणीकृत कार्यालय : १०१, १ ला मजला, शत्रुंजय अपार्टमेंट, २८, सिंधी लेन. नानभाई देसाई रोड. मंबई ४०० ००४. तूर. क्र. ०२२-६६१३ ४५००, फॅक्स क्र. ०२२-६६१३ ४५९९

ईमेल : cs@prakashsteelage.com वेबसाइट : <u>www.prakashsteelage.com</u> ३३ वी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

. कंपनीची ३३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (३३ वी एजीएम) एजीएमच्या सूचनेमध्ये विहित विचार विनीमय करण्याकरिता शुक्रवार, दि. २७ सप्टेंबर, २०२४ रोजी दु. ३.०० वा. व्हिडीओ कॉन्फरेंसिंग (व्हीसी)/ अन्य ऑडिओ व्हिज्युअल मीन्स (ओएव्हीएम) सुविधा मार्फत सामान्य व विशेष अहवाल अनुसार ३२ व्या एजीएमची सूचना व सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ च्या लागू तरतूदी अनुपालन व कंपनी कायदा, २०१३ व नियम अनुसार सामान्य सर्क्युलर १०/२०२२ अनुसार मिनीस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स (एमसीए) दि. २८ डिसेंबर, २०२२ व सेबी सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी–२/पी/सीआयआर/२०२३/४ दि. ५ जानेवारी, २०२३ अनुसार (सर्क्युलर म्हणून संदर्भित) अनुसार जारी केला आहे.

र्खीएमची सूचना कंपनी व वार्षिक अहवाल वित्तीय वर्ष २०२३-२४ करिता ०७ ऑक्टोबर, २०२३ राोजी ईलेक्ट्रॉनिक स्वरूपात ईमेल आयडीवर कंपनी/ डिपॉझिटरी / रजिस्ट्रर व ट्रान्सफर एजन्ट (आरटीए) अर्थात केफिन टेक्नोलॉजीस लिमिटेड यांच्या नावे नोंदणीकत करावे.

 ३३ वी एजीएमची सूचना व वित्तीय वर्ष २०२४ करिता कंपनीचे वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाइटवर कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद १०८ व अन्य लागू तरतूद सहवाचन व कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) सुधारणा नियम २०१५ सहवाचन नियम २० अंतर्गत सीक्युरिटी ॲन्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ च्या विनियमन ४४ अंतर्गत कंपनीनेन एनएसडीएल द्वारे प्रदानित प्लॅटफॉर्म मार्फत परोक्ष ई-मतदान प्रणाली द्वारे सदर सचनेमध्ये पार पडलेल्या व्यवसांयावर विचार करण्याकरिता त्यांचे मतदान हक्क बजावण्याकरिता सुविधा प्रदान

:. परोक्ष ई–मतदान कालावधीची सुरुवातीची तारीखा व वेळ : दि. २० सप्टेंबर, २०२४ रोजी (निर्धारित तारीख) आहे व मतदानाचे स्वरूप व माहितीकरिता परोक्षरित्या सभासद जर डिमटेरियलाईज्ड स्वरूपातील प्रत्यक्ष स्वरूपातील धारक असतील तर सभासदांनी ३३ व्या एजीएमच्या सचनेमध्ये सेंटल डिपॉझिटरी सर्क्हिंसेस लिमिटेड (सीडीएसएल) वर प्रदानित त्यांच्या ईमेल आयडीवर नोंदणीकरण करावे. १. सामान्य व विशेष अहवाल ३३ व्या एजीएमच्या सूचनेमध्ये पार पडलेल्या सभासदांनी सदर तारीख

- २. परोक्ष ई-मतदानाची सुरुवात मंगळवार. दि. २४ सप्टेंबर. २०२४ रोजी स. ९.०० वा. (भाप्रवे) परोक्ष ई-मतदानाची अंतिम तारीख गुरुवार, दि. २६ सप्टेंबर, २०२४ रोजी सायं. ५.०० वा.
- ४. परोक्ष ई-मतदान मोड्यूल एनएसडीएल द्वारे मतदानाकरिता अकार्यरत करण्यात येईल व सभासदांनी ३३ व्या एजीएममध्ये दि. २० सप्टेंबर, २०२४ रोजी सदर तारीख व वेळेनंतर ईलेक्ट्रॉनिकली मतदान
- ५. सभासद ज्यांनी मतदान केले नसेल त्यांनी सभेमध्ये मतदान करण्याकरिता ई-मतदान मार्फत त्यांचे मतदान ३३ व्या एजपार पाडावे दि. २० सप्टेंबर, २०२४ रोजी सभासद helpdesk evoting@cdslindia.com or charni@bigshareonline.com or cs@ prakashsteelage.com वर विनंती पाठवावी. त्यामुळे एनएसडीएल सह आधीच नोंदणीकरण करावे व ई-मतदान संबंधात सभासदांनी विद्यमान युजर आयडी व पासवर्ड यांना प्राप्त करावा.
- ६. मतदानाचे स्वरूप व माहितीकरिता परोक्षरित्या संभासद जर डिमटेरियलाईज्ड स्वरूपातील प्रत्यक्ष स्वरूपातील धारक असतील तर सभासदांनी एजीएमच्या सूचनेमध्ये प्रदानित त्यांच्या ईमेल आयडीव नोंदणीकरण कराबे. एखाद्या व्यक्ती कंपनीच्या सभासद असतील तर एजीएमच्या ठिकाणी



(CIN:L24110MH1972PLC015857) कॉपोरेट कार्यालयः बी-६०३-ए, कलेतोनिया, सहार रोड, पश्चिम द्रुतगती महामार्ग, अधेरी (पुर्व), मुंबई-४०००६९. नॉद. कार्या.: १०२, अंधेरी इडस्ट्रियल इस्टेट, विरा देसाई रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०००५३. दूर.:०२२-६६१३९९९९, वेबसाईट:www.vipulorganics.com, ई-मेल:info@vipulorganics.com

विपुल ऑर्गेनिक्स लिमिटेडची ५२वी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

येथे सचना देण्यात येत आहे की. विपल ऑर्गेनिक्स लिमिटेड (कंपनी) च्या सदस्यांची ५२वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) सोमवार, ३० सप्टेंबर, २०२४ रोजी दु.३.३०वा.(भाप्रवे) व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/अन्य दकश्राव्य माध्यम (ओएव्हीएम) द्वारे कंपनी कायदा २०१३ (कायदा) च्या लागू तरतुदी आणि त्यातील नियमाअंतर्गत आणि सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंटस) रेग्युलेशन्स २०१५ सहवाचिता सहकार मंत्रालयाद्वारे (एमसीए) वितरीत सर्व लागू परिपत्रके आणि सिक्युरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) यांचे परिपत्रकानुसा दिनांक ०२ सप्टेंबर, २०२४ रोजीच्या ५२व्या एजीएम सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरित सामायिक ठिकाणी सदस्यांच्या वास्तविक उपस्थितीशिवाय होईल.

एमसीए आणि सेबीच्या लागू परिपत्रकांनुसार, ५२ व्या एजीएमची सूचना वित्तीय वर्ष २०२३-२४ च्या वार्षिक अहवालासह इलेक्ट्रॉनिक प्रबंदतीद्वारे फक्त त्या सदस्यांना पाठविली जाईल, ज्यांचे ईमेल पत्ते कंपनी / निबंधक आणि भाग हस्तांतरण प्रतिनिधी ('आरटीए') / डिपॉझिटरी सहभार्गीकडे नोंदणीकत आहेत. वार्षिक अहवालाच्या वास्तविक प्रती पाठवण्याची आवश्यकता एमसीए आपि सेबीच्या परिपत्रकांद्वारे समाप्त करण्यात आली आहे. सदस्य केवळ व्हीसी/ओएव्हीएम सविधेद्वारे ५२ व्या एजीएममध्ये सामील होऊ शकतात आणि सहभागी होऊ शकतात. ५२व्या एजीएममध्ये सामील होण्याच्या सूचना आणि ५२ व्या एजीएम दरम्यान रिमोट ई-व्होटिंग किंवा ई-व्होटिंग प्रणालीद्वारे मतदान करण्याची पद्धत २ सप्टेंबर २०२४ च्या ५२ व्या एजीएमच्या सचनेमध्ये प्रदा केली आहे

कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०३ अन्वये गणसंख्या मोजण्याच्या उद्देशाने व्हीसी/ओएव्हीएम सविधेद्वारे सभेत उपस्थित राहणाऱ्या सदस्यांची गणना केली जाईल, वार्षिक अहवालासह ५२व्य एजीएमची सूचना कंपनीच्या वेबसाइटवर www.vipulorganics.com, सेन्ट्ल डिपॉझिटर्र सर्विसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) च्या www.evotingindia.com वेबसाइटवर आपि स्टॉक एक्स्चेंज अर्थात बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे ५२व्या एजीएममध्ये उपस्थित राहण्यासाठी सदस्यांचे हक्क निश्चित करण्यासाठी, ई-मतदान आणि ३१ मार्च २०२४ रोजी संपलेल्या वित्तीय वर्षासाठी ५२व्या एजीएममध्ये मंजरी मिळाल्यास अंतिम लाभांश भरणे याकरिता कंपनीने सोमवार, २३ सप्टेंबर २०२४ ही 'कट-ऑफ तारीख' म्हणून निश्चित केली आहे

सदस्यांनी लक्षात ठेवावे की आयकर कायदा, १९६१ नुसार, वित्त कायदा, २०२० द्वारे सुधारित केल्यानुसार, १ एप्रिल २०२० नंतर दिलेला लाभांश संदस्यांच्या हातात करपात्र असेल आणि कंपनीला स्रोतावर कर (टीडीएस) कपात करणे आवश्यक आहे लाभांश पासून विहित दरांवर सदस्यांच्या निवासी स्थितीवर आणि त्यांनी वेळेत सादर केलेल्या आणि कंपनीने स्वीकारलेल्या कागदपत्रांवर अवलंबून टीडीएस दर बदलू शकतात. बँक खात्यांचे तपशील उपलब्ध नसल्यामुळे कंपनी इलेक्टॉनिक पद्धतीने कोणत्याही भागधारकाला लाभांश देण्यास असमर्थ असल्यास, कंपनी लाभांश वॉरंट/डिमांड डाफ्ट पोस्टाने पाठवेल.

ईमेल पत्त्याची नोंदणी/अद्ययावत करण्यासाठी, डीमॅट स्वरूपात शेअर्स धारण करणाऱ्या सदस्यांन त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी सहभागीदाराकडे नोंदणी करण्याची विनंती केली जाते आणि वास्तविव स्वरूपात शेअर्स धारण करणाऱ्या सदस्यांना विनंती केली जाते की त्यांनी ते कंपनीच्या आरटीप म्हणजेच बिगशेअर सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेडकडे द्यावे. ई-मेल पत्ता, मोबाईल क्रमांक आणि बँक खाते तपशील नोंदणी/अपडेट करण्याची तपशीलवार प्रक्रिया ५२ व्या एजीएमच्या सुचनेमध्ये प्रदान केली आहे

सभासदांना रिमोटने आणि ५२ व्या एजीएम दरम्यान इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीद्वारे ५२ व्या एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे व्यवसायावर मतदान करण्याची संधी असेल. ५२ व्या एजीएम दरम्याने रिमोट ई-व्होटिंग आणि ई-व्होटिंगची पद्धत ५२ व्या एजीएमच्या नोटिसमध्ये प्रदान केली आहे.

विद्युत स्वरुपाने मतदानाबाबत सुविधेकरिता काही तक्रारी असल्यास **श्री. राकेश दळवी,** वरिष्ट व्यवस्थापक (सीडीएसएल), सेन्ट्रॅल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड, ए विंग, २५वा मंजला मॅरेथॉन फ्युचरेक्स, मफतलाल मिल कंपाऊंड, ना.म. जोशी मार्ग, लोअर परळ (पुर्व), मुंबई-४०००१३ किंवा helpdesk.evoting@cdslindia.com वर ई-मेल करावा किंवा संपर्क ०२२-२३०५८५४२/४३ किंवा टोल फ्रिक्न.१८०० २२५५५ ३ वर कॉल करा.

विपुल ऑर्गेनिक्स लिमिटेडकरिता सही/-पिया शादिजा

दिनांकः ६ सप्टेंबर २०२४	प्रिया शादिजा
ठिकाणः मुंबई	कंपनी सचिव व अनुपालन अधिकारी



व्यवसायांवर आयोजित करण्यात येत आहे व कंपनी कायदा, २०१३ (ॲक्ट) च्या लागू तरतूदी अनुसार सहवाचन सेबीद्वारे जारी सर्क्युलर्स व कॉर्पोरेट अफेअर्स द्वारे आयोजित केली आहे.

एजीएमची सूचना व वित्तीय वर्ष २०२३-२४ करिताचा वार्षिक अहवाल ईलेक्ट्रॉनिक , प्रत कंपनी / डिपाॉझिटरी पार्टिसिपंट्स (डीपी) /रजिस्ट्रर व ट्रान्सफर एजन्ट (आरटीए) अर्थात ॲन्ड्रॉईट कॉर्पोरेट सर्क्हिसेस प्रा. लि. येथे केली आहे. सदर एजीएमची सूचना व वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाइट <u>www.ruttonsha.com</u> वर व स्टॉक एक्सचेंजज वेबसाइट <u>www.bseindia.com</u> व ई-मतदान एजन्सी सेंट्रल डिपॉझिटरी सर्न्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) वेबसाइट <u>www.evotingindia.</u> com वर उपलब्ध आहे. कंपनीने मंगळवार, दि. ३ सप्टेंबर, २०२४ रोजी सर्व सभासदांना ईमेलची पाठवणी पूर्ण केली आहे. सूचनेची प्रत्यक्ष प्रत व वार्षिक अहवाल कोणत्याही सभासदांना पाठविलेले नाहीत सूचना याद्वारे देण्यात येते की, सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ च्या विनियमन ४२ व कंपनी (व्यवस्थापक व प्रशाासन) नियम, २०१४ च्या अनुच्छेद १० अनुपालन अनुच्छेद ९१ अंतर्गत सभासदांचे रजिस्ट्रर व कंपनीचे शेअर ट्रान्सफर बुक्स मंगळवार, दि. २४ सप्टेंबर, २०२४ ते सोमवार, दि. ३० सप्टेंबर, २०२४ (दोन्ही दिवस समाविष्ट) दरम्यान ३१ मार्च, २०२४ अखेर तिमाही वर्षाकरिता अंतिम लाभाशांच्या सभासदांना व कंपनीच्या ५५ व्या एजीएमच्या हेतकरिता बंद राहिल. पुढे, सेबी (सूची अनिवार्यता व विमाचेन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन ४४ अंतर्गत व लागू नियम अनुसार ॲक्टच्या अनुच्छेद १०८ च्या तरतू्दी अंतर्गत सभासद त्यांचे मतदान खालील सभासदांच्या विनंतीवर सूचनेमध्ये पार पडलेल्या व्यवसायांवर एजीएमच्या दरम्यान एजीएम व ई–मतदान सुविधांच्या तारखेपासून पूर्व परोक्ष ई–मतदान सुविधा मार्फत कोणत्याही वेळी ईलेक्ट्रॉनिकली मतदान करू शकतात.

(श्रीम. राशिदा वाय. लक्ष्मीधर)

जाहीर सूचना

सचना याद्वारे देण्यात येते की, २ मूळ शेअर प्रम अर्थात १. आर्टिकल करार दि. २३ जून, २००३ रोजी मे. वासकमल असोसिएट्स, श्री नमन डेव्हलोपर लिमिटेड व श्रीम. वीणा सुरेंद्र शर्मा यांच्या दरम्या-मंमलात आणलेले पुष्टी करार दि. १८.०५.२००४ दस्तावेंज सिरीयल बीडीआर३२-४३०१-२००४ अंतर्गत नोंदणीकृत होते व २. विक्रीचे करार दि. २६ फेब्रुवारी, २००७ चे करार श्रीम. वीणा सुरेंद्र शर्मा व मे. विशाल विक्टरी ऑईल टेक प्रा. लि. यांच्या दरम्यान नोंदणीक सिरीयल क्र. ३६ मोजमापित ६.१० चौ. मीटर चर्ट्य क्षेत्रफळ, तळ मजला, बिल्डींग श्री नमन प्लाझ प्रीमायसेस को-ऑप. हा. सो. लि. म्हणून ज्ञात व जंक्शन एस. व्ही. रोड व शंकर गल्ली, किलाचंद रोड कांदिली पश्चिम, मुंबई ४०० ०६७ संबंधात मालव आहेत व सदर करार माझे अशील मे. विशाल विक्टरी ऑईल देक प्रा. लि. करून गहाळ / हरवले आहेत.

सर्व व्यक्तींना वरील निर्देशित गहाळ/ हरवलेले मूळ करार संबंधात दावे, हक्ष, अधिकार व/वा हितसंबं मसल्यास वा मागण्या असल्यास तसेच वारसा. विक्री गहाण, प्रभार, न्यास, धारणाधिकार, ताबा, भेट <mark>देखभाल, भाडेकरार, जप्ती वा अन्य काही</mark> असल्या त्यांनी याद्वारे सदर लेखी स्वरूपात अधोहस्ताक्षरि पांना त्यांचा पत्ता दुकान क्र. १४, आकृती अपार्टमेंट मथुरदास रोड, कांदिवली (पश्चिम), मुंबई ४०० ०६७ येथे सूचित करणे आवश्यक आहे व तसेच वरील निर्देशित सोसायटीस सदर तारखेपासून १५ दिवसांच्य आत सूचित करावे अन्यथा जर काही दावे असल्यास ते अधित्यागीत व/वा परित्यागीत मानले जातील. दि. ०६.०९.२०२४

(श्रीम. राशिदा वाय. लक्ष्मीधर) वकील

विकाण : मुंबई

दि. ०५.०९.२०२४

ल आयडीवर मागधारक यांना पाठविली आहे.

वित्तीय वर्षं २०२३–२४ करिता एजीएमची सूचना वेबसाइट <u>www.sanmitinfra.com</u> वर उपलब्ध आहे व स्टॉक एक्सचेंज वेबसाइट www.bscindia.com वर् उपलब्ध आहे व सीडीएसएल वेबसाइट www.cdslindia.com वर उपलब्ध आहे. ॲक्टच्या अनुच्छेद १०३ अंतर्गत कोरमचे वितरण करण्याकरिता व्हीसी/ ओएव्हीएम मार्फत सहभागी होण्याकरिता भागधारकांनी लक्ष द्यावा. भागधारक यांनी एजीएमच्या सूचनेमध्ये प्रदानित एजीएम बोडले जाण्याकरिता माहिती

कंपनीने सर्वे भागघारक यांना त्यांचे मतदान पार पाडण्याकरिता परोक्ष ई–मतदान सुविघा (परोक्ष ई–मतदान) प्रदा केले आहे व एजीएम व ई–मतदानामध्ये पार पडलेल्या ठरावांवर विचार करावा. सभासदांना सीडीएसएल द्वारे प्रदानित एजीएमच्या दरम्यान ई–मतदान प्रणाली वा परोक्ष ई–मतदान प्रणाली मार्फत मतदान करण्याचा अधिकार आहे. एजीएमच्या सूचनेमध्ये प्रदानित डिमटेरियलाईज्ड व प्रत्यक्ष मोडमध्ये शेअर्स धारक यांनी मतदान करावे २४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा व एजीएम सूचना कंपनीच्या वेबसाइट वर अपलोड केली आहे व कंपनीच्य भागधारक यांना त्यांच्या डीपी समवेत नोंदणीकृत ईमेल आयडी वर पाठवली आहे व सर्व भागधारक/ सभासव यांना वार्षिक अहवाल <u>www.sanmitinfra.com</u> वर पाहाता येईल.

सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ च्या विनियमन ४२ अनुसार कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम १०(१) सहवाचन कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद ९१ अनुपालन कंपनी त्यांच्या सभासदांना ईलेक्ट्रॉनिक मीन्स मार्फत मतदानाची सुविधा देण्याकरिता सीडीएसएल यांना नियुक्त केले आहे व सदर हेतुकरिता एजीएमच्या ठिकाणी लाभार्थी मालक, सभासदांचे रजिस्ट्रर व शेअर ट्रान्सफर बुक्स कंपनीने रविवार, दि. २२ सप्टेंबर, २०२४ ते शनिवार, दि. २१ सप्टेंबर, २०२४ (दोन्ही दिवस समाविष्ट) दरम्यान बंद राहील व कंपनीने निर्धारित तारीख निश्चित केली आहे व त्यानुसार एजीएम व्या २४ व्या एजीएममध्ये ठराव पार पाडला जाईल.

परोक्ष ई−मतदान कालावधी बुधवार, दि. २५ सप्टेंबर, २०२४ रोजी स. ९.०० वा. (भाप्रवे) सुरु होत आहे व शुक्रवार, दि. २७ सप्टेंबर, २०२४ रोजी सायं. ५.०० वा. (भाप्रवे) बंद होत आहे व त्यानंतर परोक्ष ई-मतदान गेड्युल सीडीएसएल द्वारे अकार्यरत करण्यात येईल.

भागघारकांनी कृपया नोंद घ्यावी की, त्यांच्या संचालक मंडळाची सभा दि. २८ मे, २०२४ रोजी आयोजित सभासदांच्या भागधारकांनी रु. ०.०३५/– पैसे इक्विटी शेअर्स धारक अंतिम दर्शनी मूल्य रु. १/– प्रत्येकी वित्तीय वर्ष अखेर ३१ मार्च, २०२४ अखेरकरिता आयोजित केली आहे. अंतिम लाभांश भागधारक यांची मंजूरीकरिता शनिवार, दि. २८ सप्टेंबर, २०२४ रोजी प्रदानित केली आहे व भागधारक यांचे नाव भागधारक यांचे रजिस्ट्रर अहवाल तारीखा अर्थात शनिवार, २१ सप्टेंबर, २०२४ रोजी विविध ऑनलाइन हस्तांतरण मोड्स मार्फत त्यांच बैंक खाते तपशील अद्ययावत केले आहे. भागधारक यांच्याकरिता त्यांचे बैंक खाते तपशील, लाभांश हमी/ डिमांड ड्राफ्ट/ चेक नोंदणीकृत पत्त्यावर पोस्टल सर्किसेस उपलब्ध आहे. जर तुम्ही ई–मेल आयडी नोंदणीकृत केले नसतील तर लाभांशाचे प्रदान करावे त्यांच्या सूचना खालीलप्रमाणे. :

जर तुम्ही तुमचे ईमेल आयडी नोंदणीकृत केले नसतील व/वा लाभांशाच्या स्विकृतीकरिता बैंक खाते अद्ययावत करणे आवश्यक आहे, कृपया खालील तपशील पाहावा :

डिमटेरियलाईज्ड तुमचे डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स (डीपी) यांच्याद्वारे बारी प्रक्रिया अनुसार तुमचे डिमॅट खाते मघी स्वरूपातील धारक

तपशील नोंदणीकरण/ अखयावत करावे. विहित प्रारूप आवएसआर-१ मधील तपशील नोंदणीकरण/ अधयावत करावे व रजिस्ट्रर व प्रत्यक्ष धारक ट्रान्सफर एजन्ट कंपनीसह अन्य संबंधित तपशील पुर्वा शेरेजिस्ट्री (इंडिया) प्रा. लि.

सभासदांना मतदान हक्क कंपनीच्या संपूर्ण प्रदानित इक्विटी शेअर्स भांडवलाच्या त्यांच्या शेअर्सच्या संबंधात वित्तीय कायदा, २०२० लाभांश उत्पन्न अर्थात ०१ एप्रिल, २०२० परोक्ष ई–मतदान प्रणालीची सुविधा सभासदांच्य उपस्थितीमध्ये व सभेच्या दरम्यान उपलब्ध असेल व सभेच्या दरम्यान त्यांचे अधिकार बजावण्याकरिता सक्षम असलेल्या परोक्ष ई–मतदानाद्वारे त्यांचे मतदान करता येणार नाही व डीपीज (डिमटेरियलाईज्ड स्वरूपातील शेअर्स) व कंपनी/एलआयआयएलपी (प्रतक्ष स्वरूपातील शेअर्स).

रखाद्या व्यक्तीचे नाव जर सभासदांच्या रजिस्ट्ररमध्ये उपलब्ध असेल व लाभार्थी मालक यांचे रजिस्ट्रर ्ण्लीएमच्या दरम्यान परोक्ष ई-मतदानाची सुविधा उपलब्ध करण्याचा अधिकार राखून ओहेत. फॉर्म क्र. १५जी/१५एच उपलब्ध करेल असलेले ईमेल sanmitinfra@gmail.com सभासद जे परोक्ष ई-मतदानाद्वारे त्यांचे मतदान ईलेक्ट्रॉनिकली पार पाडतील ते पुन्हा मतदान करू शकत नाहीत इनकम टॅक्स ॲक्ट (आयटी ॲक्ट) अनुसार अनुच्छेद २०६एए वा २०६एबी अनुसार लागू असेल.

. २४ नी एजीएम सन्मीत इन्फ्रा लिमिटेड मध्ये जोडले जाण्याकरिता - <u>https://app.invc.vc</u> broadcast/649c2303f1c2045a530f36d4 डिमॅट स्वरूपातील शेअर्स घारक भागधारकांनी डिमॅट खात्यामध्ये सदर लिंक उपलब्ध आहे.

नॉन-इंडिव्हिज्युअल भागधारक वा भागधारक जे प्रत्यक्ष स्वरूपातील प्रतिभूती धारक आहेत व कंपनीचे भागधा म्हणून कंपनीचे शेअर्स संपादित केले आहेत त्यांना सूचनेच्या पाठवणीच्या पश्चात व निर्धारित तारखेस (फॉरेन इन्स्टीट्युशनल इन्वेस्टर्स (एफआयआयएस)/ फॉरेन पोर्टफोलिओ इन्वेस्टर्स (एफपीआयज) शेअर्स धारव असल्यास ते ई–मतदानाकरिता <u>sanmitinfra@gmail.com</u> वर विनंती पाठवून युजर आयडी व पासवर्ड गप्त करू शकतात. त्यामुळे, जर सभासद परोक्ष ई-मतदानाकरिता सीडीएसएल सह आधीच नोंदणीकृत आहेत ते त्यांचे मतदान पार पाडण्याकरिता विद्यमान युजर आयडी व पासवर्डचा वापर करू शकतात कंपनीचे सभासद म्हणून एजीएमच्या सूचनेमध्ये निर्देशित लॉगीन प्रक्रिया पाहून निर्धारित तारखेस शेअर्स धारक सूचनेची पाठवणी करण्यात येईल.

सदर सूचना एमसीए व सेबी यांच्या लागू सर्क्युलर अनुसार कंपनीच्या सर्व भागधारक यांना लाभ व माहिती जार केली आहे.

संजय मखािज व्यवस्थापकीय संचालव डीआयएन : ००५८६७७

ठिकाण : मुंबई दिनांक : ०५ सप्टेंबर, २०२४ १. एखाद्या व्यक्ती ज्या सभासदांचे रजिस्ट्रर/ लाभार्थी मालक यांना निर्धारित तारीख दि. सोमवार, दि. २**३ सप्टेंबर, २०२४ रो**जी एजीमच्या मतदान व परोक्ष ई–मतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

२. परोक्ष ई–मतदानाची सुरुवात गुरुवार, दि. २६ सप्टेंबर, २०२४ स. ९.०० वा. सुरु होत आहे व रविवार, दि. २९ सप्टेबर, २०२४ रोजी ५.०० वा. संपेल व्हीसी/ औएव्हीएम मार्फत एजीएममध्ये सहभाग घेण्याकरिता भागधारक एजीएमच्या सूचनेमध्ये कंपनीच्या द्वारे प्रदानित तपशील व व्हीसी/ ओएव्हीएम सुविधा मार्फत एजीएममध्ये सहभागी होउ शकता.

३. ज्या सभासदांनी त्यांचे ईमल नोंदणीकृत केलेले नसतील ते व्यक्ती कंपनीचे सभासद बनू शकतात व एजीएम सूचनेच्या पाठवणी पश्चात व ई-मतदानाकरिता निर्धारित तारीख अनुसार सोमवार, दि. २३ सप्टेंबर, २०२४ अनुसार ईमेल आयडी विनंती पाठवून आरटीए/ कंपनी info@adroitcorporate.com/secretarial@ ruttonsha.com वर पाठवावे वा त्यांचे फोलिओ क्र./डीपी-आयडी/ क्लाएन्ट आयडी तसेच सीडीएसएल वरून परोक्ष ई-मतदानाकरिता लॉगीन आयडी व पासवर्ड प्राप्त करावा व सूचनेमध्ये निर्देशित सूचनांचे पालन करावे तसेच प्रत पाठवावी. त्यामुळे, जर सभासद यांनी आधीच सीडीएसएल सह परोक्ष ई–मतदानाकरिता नोंदणीकृत केल्यास विद्यामान युजर आयडी व पासवर्ड प्राप्त करावा.

४. सभासदांना एजीएममध्ये परोक्ष ई–मतदान सुविधेच्या माध्यमातून एजीएमच्या सूचनेत विहित विषयांवर आपले मत देण्याची संधी असेल. व्हीसी/ ओएव्हीएम मार्फत एजीएममध्ये सहभाग घेण्याकरिता भागधारक एजीएमच्या सूचनेमध्ये कंपनीच्या द्वारे प्रदानित तपशील व व्हीसी/ ओएव्हीएम सुविधा मार्फत एजीएममध्ये सहभागी होउ शकतात. भागधारकांनी कंपनी कायदा अंतर्गत हेतुकरिता व्हीसी/ ओएव्हीएम मार्फत उपस्थित राहावे.

ई–मतदानाकरिता विस्तृत प्रक्रिया एजीएमच्या सूचनेमध्ये दिली आहे. जर तुम्हाला एजीएम व ई-मतदान व ई-मतदान प्रणालीच्या संबंधात चौंकशीकरिता Frequently Asked Questions (FAQs) व ई-मतदान मॅन्युअल वरील उपलब्ध <u>www.evotingindia.com</u> च्या हेल्प सेक्शन अंतर्गत ईमेल helpdesk.evoting@cdslindia.com वर लेखी पाठवावे वा श्री. नितीन कुंदर (०२२–२३०५८७३८) वा श्री. मेहबूब लखानी (०२२–२३०५८५४३) वा श्री. राकेश दळवी (०२२-२३०५८५४२) वर संपर्क साधावा. सर्व तक्रारीकरिता सुविधा मतदानाकरिता देण्यात आली आहे व ईलेक्ट्रॉनिक मीन्स मार्फत श्री. राकेश दळवी, व्यवस्थापक (सीडीएसएल) सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल), ए विंग, २५ वा मजला, मॅराथॉन फ्युचरेक्स, मफतलाल मिल कंपाउंड, एन एम जोशी मार्ग, लोअर परेल (पूर्व), मुंबई ४०० ०१३ येथे वा ईमेल helpdesk.evoting@cdslindia.com करावा वा १८०० २२ ५५ ३३ वर ०२२-२३०५८५४२/४३ संपर्क साधावा.

ठिकाण : मुंबई

आकाश जोशी

कंपनी सचिव व अनुपालन अधिकारी

आरआयआर पावर ईलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड यांच्याकरिता (पूर्वीचे रूट्टोन्शा इंटरनॅशनल रेक्टीफायर लिमिटेड म्हणून ज्ञात) सही/-भाविन पी. रामभिया दिनांक : ४ सप्टेंबर, २०२४ कंपनी सचिव